

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी- ४११०१८.
 नगरसचिव कार्यालय
 क्रमांक- नस/०४/कावि/१७/२०२२
 दिनांक- १४/०१/२०२२

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी- ४११०१८.

विषय- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक
 सभा दि.२१/०१/२०२२ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक** सभा शुक्रवार,
 दिनांक २१/०१/२०२२ रोजी दु.३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
 तिस-या मजल्यावरील मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात मा.उप सचिव महाराष्ट्र
 शासन नगरविकास विभाग यांचेकडील पत्र क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४
 दि.०३ जानेवारी २०२२ अन्वये ऑनलाईन पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे)
 आयोजित करणेत आलेली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण
 उपस्थित रहावे ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरीचिंचवडमहानगरपालिका, पिंपरी- ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक- ०५

दिनांक : २१/०१/२०२२

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक २१/०१/२०२२ रोजी दु.३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात मा.उप सचिव महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांचेकडील पत्र क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.०३ जानेवारी २०२२ अन्वये ऑनलाईन पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आलेली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) मा.विधी समितीची सभा (कार्यपत्रिका क्रमांक ०४) दिनांक ०७/०१/२०२२ चा सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) जुने भोसरी हॉस्पिटल येथील स्ट्रॅचर लिफ्ट १२ वर्ष जुनी झाली असून वारंवार नादुरुस्त होत आहे. तसेच लिफ्ट शाफ्टमध्ये पाण्याचे लिकेज असल्यामुळे लिफ्ट कार केबीनचे गंजुन नुकसान झाले आहे. हॉस्पिटलमध्ये पहील्या व दुस-या मजल्यावर महीला प्रसुतीगृह ओ.पी.डी.व वॉर्ड असलेने सदर लिफ्टचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून लिफ्ट अद्यावत व अखंडीतपणे चालु ठेवणेसाठी नविन लिफ्ट बसविणेचे कामाचे आदेश दि.१४/०६/२०२१ रोजी मे.फोनिक्स इलेव्हेटर प्रा.लि.,पुणे यांना देणेत आले आहेत. तथापि जुने भोसरी हॉस्पिटल इमारत जुनी झाली असल्याने निष्कासीत करणेत येणार आहे. तथापि प्रभाग क्र.७ भोसरी गावठाण पी.सी.एम.टी.चौक येथे उभारणी होत असलेल्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये तत्सम नविन लिफ्ट उभारणी करणे आवश्यक असल्याने विषयांकीत काम रद्द करण्याएवजी बहुउद्देशीय इमारतीमध्ये नविन लिफ्ट बसविणेचे काम करणेस सक्षम समितीची मान्यता घेऊन काम करणे शक्य आहे व मनपाच्या सोईचे आहे. सदर बहुउद्देशीय इमारतीमधील विद्युतीकरणाच्या कामाचे आदेश निर्गत करणेत आले आहेत, परंतु त्यामध्ये लिफ्ट

बसविणेच्या कामाचा समावेश नाही. तरी प्रभाग क्र.७ भोसरीमधील जुने भोसरी हॉस्पिटल इमारत निष्कासीत होणार असलेने याठिकाणी नविन लिफ्ट बसविणेएवजी याच प्रभागातील नव्याने तयार होत असलेल्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये नविन लिफ्ट बसविणेचे काम निविदाधारक मे.फोनिक्स इलेव्हेटर प्रा.लि.,पुणे यांचेकडून (निविदा क्रमांक ३४/०५ -- २०२०/२१, निविदा र.रु.२४,३७,४०४/-, कामाचा दर १०.१% कमी) करून घेणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११०१८.

नगरसचिव कार्यालय

क्रमांक- नस/०४/कावि/१७/२०२२

दिनांक- १४/०१/२०२२ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.